

केलित n. = क्रीडित *Spiel, Scherz*: कलिकेलितानि Spr. (II) 2743. 7053.
 केलूट n. ein best. Gemüse KĀRAKA 1, 27. MADAN. 7, 79.
 केशदस्त *Haarmasse und das Haar als Hand* Çi. 8, 27.
 केशात् 2) verhält sich in Betreff der Bedeutung zu केश wie वनात् zu वन.
 केसराल (von केसर; anders VĀMANA) adj. reich an Staubfäden: शि-
 लीध VĀMANA 5, 2, 34.
 केसरिन् m. ein best. Wasservogel KĀRAKA 1, 27.
 केकिरात् adj. zu किंकिरात् 4) RATNĀV. 6, 5.
 केमर्थक्य n. = केमर्थ्य PAT. a. a. O. 3, 39, a. 81, b. 6(4), 23, b.
 केमर्थ्य (Nachträge) ebend. 1, 269, b.
 केमायनि m. patron. von किम् ebend. 4, 51, a.
 केरात् m. ein best. zu den Prutuda gezählter Vogel KĀRAKA 1, 27.
 केवर्तिका Z. 2 lies रङ्गिणी
 केवल्य 1) b) Ausschlusslichkeit VĀMANA 3, 1, 1.
 कोकबक m. pl. Lesart der ed. Bomb. des MBH. st. कोकरक.
 कोकमुख adj. (f. घ्रा) ein Wolfesgesicht habend: Durgā MBH. 6, 800.
 कोकरक s. oben कोकबक.
 कोकिल 1) weiss als Wundererscheinung HARIV. 7673. 8369.
 कोकिलादेवी N. pr. einer Göttin A Catal. of Skt Mss. in priv. libr.
 of the north-west prov. 1, 502.
 कोटि 3) धनकोटिस्थ an einem der beiden Enden des Reichthums ste-
 hend so v. a. über alle Maassen reich oder bettelarm Spr. (II) 5700. —
 4) ebend.
 कोटिवेधिन् m. eine best. Pflanze (neben सकृन्वेधिन्) KĀLĀKĀRA 5, 225.
 कोलक vgl. कङ्काल.
 कोविद्व n. nom. abstr. von कोविद्; am Ende eines comp. DAÇAK. 16, 19.
 कोष्ठ m. = कन्दु eine eiserne Pfanne PAT. a. a. O. 1, 202, b. 231, a.
 कोष्ठक 1) Vorrathskammer: अङ्गार°, डाल°, सलिल° KĀRAKA 1, 14.
 कोकिल m. metron. von कोकिला PAT. a. a. O. 4, 55, a.
 कोकुटीबर्ह n. N. pr. eines Dorfes der Bāhika; davon °क adj.
 ebend. 4, 74, b.
 कोमुद्गन्ध्या f. patron. ebend. 6, 14, a.
 कोमाद् m. pl. N. einer Schule: उद्गात्कोमाद्पेप्पलाद्म् ebend. 2, 397,
 a. — Vgl. मोद् und Ind. St. 13, 435.
 काम्बकारेय PAT. a. a. O. 4, 17, b. 26, b.
 काम्य adj. in einem Topf befindlich: घृत SĀMAVIDH. Br. 2, 2, 3, 8, 4.
 कोर्वत् adj. von कुर्वत् PAT. a. a. O. 3, 79, b.
 कोलिक 2) c) N. zu Spr. (II) 5323.
 कोलीन m. pl. = कोलीनिर्णमप्रकाशः PAT. a. a. O. 4, 42, b.
 कोलीनि m. = कुलीनस्यापत्यम् ebend.
 कोवल ebend. 4, 86, a.
 कोशाम्बेय 1) Gop. Br. 1, 4, 24.
 1. कोशिक 2) ein N. Indra's HEM. JOGAÇ. 1, 2. fährt zur Hölle 2, 61.
 कोशिल m. Hypokoristikon von कोशिक VĀMANA 5, 2, 63.
 कोमुर्बिन्द m. patron. Gop. Br. 1, 4, 24. कोमुर्बिन्द gedr.
 क्राउन n. das Untertauchen Schol. zu KĀTS. Ça. 5, 5, 31. — Vgl. कुड्,
 वुड्, वुड्.

क्रतुघ्न m. N. pr. eines Rudra Bala. P. ed. Bomb. 3, 12, 13. कृतघ्न
 EURNOUF.
 क्रतून् RV. 10, 64, 2.
 क्रम् mit घृति 3) das erste Beispiel = R. ed. Bomb. 1, 10, 8. — caus.
 2) überspringen, übergehen, auslassen KĀTANTRA 1, 1, 22.
 — घृयति 2) Spr. (II) 3287.
 — निम्, निष्क्रात् hervorgegangen so v. a. abstammend von (abl.) R.
 ed. Bomb. 1, 6, 24.
 — सम् 4) घृयस्कात्तमयः संक्रामति sich hinbewegen zu PAT. a. a. O. 3, 13, a.
 — उपसम् übergehen in (acc.): द्वितीयमर्थमुपसंक्रामम् ebend. 2, 372, b.
 क्रम m. Bez. derjenigen Form der Upamā, in welcher die einzelnen
 Bilder sich der Reihe nach entsprechen, VĀMANA 4, 3, 17.
 क्रमस्या (Nachträge) SŪRJAS. 2, 32, 60.
 क्रमणा 2) a) RV. 6, 70, 3. Schritt 1, 135, 5.
 क्रमयोग Z. 3 lies 164 st. 64.
 क्रम्य zu streichen und सक्रम्य zu vergleichen.
 क्रात्ति 3) SŪRJAS. 1, 68. 2, 28. 58. 60. 62. fgg.
 क्रात्तिव्या SŪRJAS. 2, 61. 3, 22. 26. fg. 40. 11, 9.
 क्रियातिपत्ति f. Bez. des Charakters und der Personalendungen des
 Conditionalis KĀTANTRA 3, 1, 33; vgl. P. 3, 3, 139.
 1. क्री mit घ्रा erkaufen: आक्रोयते भुजैः श्रियः Spr. (II) 7424.
 3. क्री, सयःक्री gehört zu 2. क्री.
 क्रीड् mit सम् letzte Zeile lies 3, 21 st. 1, 21 und vgl. PAT. a. a. O. 1, 248, a.
 क्रुम् partic. 2) geschmüht Spr. (II) 6170. In अनुपकृतक्रुष्ट sind die
 partic. wohl als nomm. act. zu fassen: der Nichts von Schlägen und
 Schmähungen weiss. — In Verbindung mit स्वर so v. a. laut SĀMAVIDH.
 Br. 1, 1, 14. °तम 8.
 क्रोच्च m. metron. von क्रुच्चा PAT. a. a. O. 4, 55, a.
 क्रोष्ट्र adj. von क्रोष्ट्र ebend. 109, a.
 क्रिद्, क्रियते योनयः स्त्रीणाम् Spr. (II) 7144. — caus.: वनगडमद्-
 ल्लोदितमम्भः bäsudelt Spr. (II) 4644.
 कथ्, पिठर् कथत् Spr. (II) 4092.
 कथ्य adj. wo befindlich? PAT. a. a. O. 1, 29, b.
 कत्रदेव m. N. pr. eines Mannes mit dem patron. Çaikhaṇḍi MBH.
 7, 955.
 कत्रभृत् m. = कत्रिय R. GOAR. 2, 95, 21.
 कन् mit वि, वित्तत AR. 11, 1 nicht verwundet, sondern n. Wunde,
 da mit MBH. 3, 12274 संत्रक्षरवित्ततम् zu lesen ist.
 कपण und °क s. oben घल°.
 कपाचर् m. ein Rākshasa: मनः° HEM. JOGAÇ. 4, 35.
 कपारमण m. der Gatte der Nacht d. i. der Mond: °शेखर् m. Bez. Çi
 va's RĪGA-TAN. 3, 269.
 कपार्ध Mitternacht SŪRJAS. 1, 66.
 कर् mit घव vgl. रन् mit घव.
 3. का f. nom. काम् könnte Gmth bedeuten RV. 10, 22, 14.
 कात्र 2) MBH. 3, 5097 hat die ed. Bomb. कत्र.
 कार्प fließen machen (caus. zu कर्): मूत्रपुरीषे VĀIRĀN. 12.
 3. (so ist Sp. 544, Z. 27 st. 2 zu lesen) ति caus. partic. तपित द्वी-